# ELCID INVESTMENTS LIMITED CIN: L65990MH1981PLC025770

414 SHAH NAHAR (WORLI) IND ESTB WING DR E MOSES RD WORLI MUMBAI MH 400018 Tel: 022-66625602 Fax: 022 66625603

Email: <u>vakilgroup@gmail.com</u> Website: <u>www.elcidinvestments.com</u>

November 14, 2024

To, Dept. of Corporate Services, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 503681

Dear Sir,

Sub: Compliance under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company has published its Unaudited Standalone and Consolidated Financial results for the Second quarter ended on September 30, 2024, in 'Business Standard' English newspaper and in 'Mumbai Lakhadeep' Marathi newspaper dated November 14 2024.

Further, in pursuant to Regulation 30(4) read with schedule III(A) (12), please find enclosed copy of newspaper articles as published in above mentioned newspaper.

Kindly take the same on your record.

Thanking You,

Yours Faithfully, For **Elcid Investments Limited**,

Ayush Dolani
Company Secretary and Compliance Officer

Encl.: as above.

### **Hindustan Motors Limited**

Regd. Office "Birla Building", 9/1, R. N. Mukherjee Road, Kolkata-700 001 CIN-L34103WB1942PLC018967 T +91 033 22420932 F +91 033 22480055 Email-hmcosecy@hindmotor.com Website-www.hindmotor.com

### **Extract of Financial Results for the Quarter**

and Half-year ended 30th September, 2024 (Rs. In Lakhs)								
Particular	Quarter ended 30-09-2024 (Unaudited)	Half Year ended 30-09-2024 (Unaudited)	Quarter ended 30-09-2023 (Unaudited)					
Total income from operations / Other Income	784	1,702	21					
Net Profit/(Loss) for the period								
(before tax and exceptional items)	662	1,470	(90)					
Net Profit / (Loss) for the period before tax								
(after exceptional items)	662	1,470	(90)					
Net Profit/(Loss) for the period after tax								
(after exceptional items)	486	1,294	(90)					
Total Comprehensive Income for the period								
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
and Other Comprehensive Income (after tax)]	480	1,293	(86)					
Equity Share Capital (Excluding amount in respect								
of forfeited shares)	10433	10433	10433					
Earnings Per Share (face value of Rs 5/- per share)								
Basic & Diluted :	0.23	0.62	(0.04)					
Notes:-			, and the second					

The Above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13, November 2024.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format o the Financial Results for the Quarter and half-year ended September 30, 2024 is available of the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.hindmotor.com For Hindustan Motors Limited

Date: 13th November, 2024 Place : Kolkata

(Uttam Bose

## GAUTAM UDYOG BHAVAN PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD. Reg. No. BOM/WS/GNL(C)/5224/, Dated- 10/1/1991

Gautam Udyog Bhavan, L. B. S. Marg, Bhandup (West), Mumbai-400 078 **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** (Application No. 88/2024)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, nanagement & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me or

26/11/2024 at 1:30 pm at the office of this authority.

Respondent No.-(1) M/s. Motiram Tolaram, Through its Partner, 1) Smt. Jasodabai Tolaram, 2) Mr. Mohan Tolaram, Address at: Vyapar Bhavan, 368, Na Mumbai-400 003, 3) Mr. Mohan Tolaram Kukreja, 4) Mr. Sunil Tolaram Kukreja, and 5) Mr. Yashraj Sunil Kukreja, Address at: Leela Mahal, Plot No. 219, 11<sup>th</sup> Road, Chembur, Mumbai-400 071, (2) M/s. Varma Mukherji Private Ltd; Sanghani Estate, L. B. S. Marg, Ghatkopar, Mumbai-400 086, 3) Sri Laxmi Co-operative Housing Society Ltd., Gautam Udyog Bhavan, L. B. S. Marg, Bhandup (West), Mumbai-400 078 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY:
Building of Gautam Udyog Bhavan Premises Co-operative Society Ltd. along with land as mention below

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
183 (Part)			Old CTS No. 564 (1 to 30), New CTS No. 564A, 564/2/A, 564/2/B, 564/B, 564/1, 564/3, Village Kaniur, Tal. Kurla	4180.63 Sq. Mtrs.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2438/2024

Place : Konkan Bhavan, Competent Authority & District Dy. Registrar, Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai (NITIN DAHIBHATE) Room No. 201, Konkan Bhavan.

C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614.
Date: 13/11/2024 Tel.: 022-27574965 For Competent Authority & District Dy. Registrar Co.op. Societies (2), Email: ddr2coopmumbai@gmail.com East Suburban, Mumbai

## CRAVATEX LIMITED

CIN: L93010MH1951PLC008546

Regd. Office: 1st Floor, Godrej Bhavan,4A, Home Street, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel: +91 22 66667474. Email: investors@cravatex.com. Website: www.cravatex.com

Statement of Standalone & Consolidated Unaudited Financial Results for Quarter & Six Months Ended on September 30, 2024

						R	upees in Lakhs				
			Standalone		Consolidated						
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.09.2024	Six Months Ended 30.09.2024	Quarter Ended 30.09.2023	Quarter Ended 30.09.2024	Six Months Ended 30.09.2024	Quarter Ended 30.09.2023				
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)				
1.	Total Income	571.47	695.00	218.23	5,717.31	8,642.84	6,347.57				
2.	Net Profit / (Loss) for the period										
	(before tax and Exceptional items)	247.57	279.67	21.50	370.13	439.98	324.79				
3.	Net Profit / (Loss) for the period before tax										
	(after Exceptional items)	247.57	279.67	21.50	370.13	439.98	324.79				
4.	Net Profit / (Loss) for the period after tax										
	(after Exceptional items)	210.51	239.52	93.97	265.02	313.40	311.13				
5.	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)										
	and Other Comprehensive Income (after tax)]	210.51	239.52	93.97	265.02	313.40	311.13				
6.	Equity Share Capital	258.42	258.42	258.42	258.42	258.42	258.42				
7.	Other Equity	-	1,648.66	-	-	10,304.27	-				
8.	Earning Per Share (of Rs. 10/- each)										
Ш	(for continuing and discontinued operations)										
	(a) Basic (Rs.)	8.15	9.27	3.64	10.26	12.13	12.04				
	(b) Diluted (Rs.)	8.15	9.27	3.64	10.26	12.13	12.04				

#### Notes-

Place : Mumbai

Dated: November 13, 2024

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held or November 13, 2024

The above is an extract of the detailed format of Unaudited standalone & consolidated Financial Results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange's Website (www.bseindia.com) and on the Company's website (www.cravatex.com)

> For Cravatex Limited Rajesh Batra **Managing Director**

> > DIN No: 00020764

# **GOODRICKE GROUP LIMITED**

CIN: L01132WB1977PLC031054

Registered Office: 'Camellia House', 14, Gurusaday Road, Kolkata 700 019 Telephone: (033) 2287-3067 / 22878737 / 2287-1816 • Fax: (033) 2287-2577 / 2287-7089 Email: goodricke@goodricke.com • Website: www.goodricke.com

### Extract of the statement of standalone unaudited financial results for the quarter and half year ended 30th September 2024

				(Rs. in Lacs)
	Particulars	3 Months ended 30.09.2024	6 Months ended 30.09.2024	3 Months ended 30.09.2023
		UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED
1	Revenue from operations	31594	51338	24146
2	Profit before tax	6067	7088	3339
3	Net profit after tax	6027	7276	3334
4	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive			
	income after tax)	6019	7259	3215
5	Paid up equity share capital	2160	2160	2160
6	Other equity			21964 (as on 31.03.2024)
7	Earnings per share of Rs.10/- each			
	(basic and diluted)	27.90	33.68	15.44

The above is an extract of the detailed format of Quarterly results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the BSE Limited website (www.bseindia.com) and on the website of the Company (www.goodricke.com)

The Standalone Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved

at the meeting of the Board of Directors of the Company held on 13th November, 2024.

For Goodricke Group Limited A.N. Singh

Place · Kolkata Date : November 13, 2024 Executive Vice Chairman & Managing Director cum CEO (DIN-00620929)



# **ELCID INVESTMENTS LIMITED**

CIN: L65990MH1981PLC025770

Regd. Office:414,Shah Nahar (Worli) Industrial Estate, B-Wing, Dr. E. Moses Rd, Worli, Mumbai - 400 018. Tel. No.: 022-6662 5602, 6662 5604; Fax: 022-6662 5605 E-mail: vakilgroup@gmail.com website: www.elcidinvestments.com

# EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2024

STANDALONE

(Rs. in Lakhs) CONSOLIDATED

	- 1			STANDALON	_	CONSOLIDATED			
	Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	
1	١٥٠	raiticulais	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	
			Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
	1	Total Income from Operations	3,568.29	1,542.85	14,947.79	5,634.66	2,257.26	23,388.05	
	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	3,535.91	1,511.81	14,851.51	5,548.60	2,201.69	23,204.59	
	3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	3,535.91	1,511.81	14,851.51	5,548.60	2,201.69	23,204.59	
	4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	2,807.05	1,134.80	11,522.51	4,347.42	1,556.40	17,942.10	
		Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other comprehensive Income (after tax)]	1,09,287.51	(53,329.49)	1,28,664.19	1,56,764.40	(76,488.96)	1,84,097.80	
	6	Equity Share Capital	20.00	20.00	20.00	20.00	20.00	20.00	
		Basic and Diluted Earnings Per Share of Rs.10/-each (not annualised)-	1,403.53	567.40	5,761.26	2,173.71	778.20	8,971.05	
Ī	Notes: 1. The above is an extract of the detailed format of the statement of Standalone and  By Order of the Board of Directors  For ELCID INVESTMENTS LIMITED								

Place: Mumbai.

For ELCID INVESTMENTS LIMITED

**VARUN VAKIL** DIRECTOR Date: 14th November, 2024.

# भारतीय स्टेट बेंक Retail Assets Central Processing Center, Kalyan, State Bank of India Shahad Mohone Road, Shahad, Kalyan (W) - 421103 VEHICLE SALE NOTICE

MR. GULAB BHOB SERI GAON KULGAON BADLAPUR-421503. DEAR SIR,

SUB.: SALE NOTICE - LOAN A/C NO. 38627268150

SUB:: SALE NOTICE – LOAN A/C NO. 386z/zbs15u
This has reference to our earlier notices with respect to your captioned loan account.
On your failure to repay the dues, the Bank had repossessed the vehicle bearing registration no. MH05EA3403 purchased under the loan amount.
As you have failed to repay the dues in spite of repeated reminders/notices and repossession of the vehicle by the bank, it has been decided to sell the vehicle to recover the dues under the loan account. The bank shall sell the vehicle through sublice auction or private treaty or any other mode of sale for a price acceptable to recover the dues under the loan account. The bank shall sell the vehicle through public auction or private treaty or any other mode of sale for a price acceptable to the bank immediately on expiry of 7 days of expiry of this notice. You are given a final opportunity to repay the entire loan amount along with intrest and other charges within 7 days failing which the vehicle shall be sold by the bank towards the amount due under the loan. In case the proceeds of the sale of the vehicle is insufficient to satisfy the entire dues of the loan amount. Bank shall initiate necessary legal action or recovery of the remaining dues for which you will be absolutely liable until fu

ischarge. 'OURS FAITHFULLY, 'HIEF MANAGER/ AUTHORISED OFFICER

केनरा बैंक Canara Bank 📣

िसिंडिकेट Syndicate

www.bseindia.com & www.elcidinvestments.com

**REGIONAL OFFICE NASHIK** 

4 th floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002 E-AUCTION DATE: 30/11/2024

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower(s) And Guarantor(s) That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Physical Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Canara Bank., Will Be Sold On "as Is Where Is", "as Is What Is" And "Whatever There Is" On 30/11/2024 For Recovery of below Mentioned dues of the of Canara Bank from Respective Borrower / Guarantor mentioned below. Possession Reserve Rid Submission Encumbrances Authorized

SALE NOTICE

consolidated Financial results filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing & other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the

statement of Standalone and consolidated financial results are available on

Sr. No.	Name and Address of Borrowers / Guarantors	Description of Immovable Properties	Symbolic /Physical	Price (Rs.)	EMD Rs.	0/s. Liability (Rs.)	Date	Liteumbrances	Officer Contact	
1.	Borrower: Mr. Santosh Julal Pawar Address: Flat No 8 Radhakisan Apartment Wing B, Datta Nagar Ozar Mig Nasik Maharashtra 422206	All that part and parcel of property situated at: Hall, 1 st Floor, adm. Area 572.43 sq. feet (built up), Shri Saptshrungi, Gat No. 2663/2/2664/2, Plot no. 12, Near Shivaji Nagar, Ozhar Mig, Tal- Niphad, Distt Nashik- 422206 <b>Bounded as under: North-</b> Common Passage plus 18 meter wide road; <b>South-</b> Open Space and Plot no. 08 and 09; <b>East-</b> Staircase Plus 7.50 meter common passage; <b>West-</b> Open Space and Plot no. 10 pages to sky the stage of	POSSESSION			Rs. 14,86,149.70/- + Interest applicable & other Charges	On or Before Dt 30/11/2024 at 11:00 am	NOT KNOWN	Ozhar, Branch, +91 9404553690 +91 9634956341	

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Branch Manager, Canara Bank, during office hours on any working day. Portal of E-Auction:https://ebkray.in, Date: 12/11/2024 Authorised Officer Place : Nashik

Canara Bank



#### **VENGURLA BRANCH** APPENDIX-IV

POSSESSION NOTICE (For immovable property)

The undersigned being the Authorised Officer of Bank of India unde the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcemen of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred unde section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice dated: 02.05.2024 on calling upon the Borrower-M/s Patil Agro, (Prop. Mr. Narayan Dhondiram Patil) to repay the amount mentioned in the notices aggregating Rs. 6,59,964.40/- (Rupees Six Lakh Fifty Nine Thousand Nine Hundred Sixty Four and Paise Forty) within 60

days from the date of receipt of said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taker possession of the property described herein below under Section 13(4) of the

said Act read with rule 8 of the said rules on the 13th day of November 2024. The borrower secured debtor in particular and the public in genera is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Vengurla Branch for an amount of Rs. 6,59,964.40/- (Rupees Six Lakh Fifty Nine Thousand

Nine Hundred Sixty Four and Paise Forty) and interest thereon. The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the

# **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All that part and parcel of the property consisting of Gala No.B 03/15, in municipal House no. 209, situated at Ground Floor in complex namely Doodhganga Shopping Center standing on landed property Survey No 116A Hissa No. 5/2, situated in village Vengurla in the name of Mr. Narayan Dhondiram Patil (Borrower/Mortgagor). Boundaries;

On the North by Open Space

Place: Vengurla

On the South by Passage

On the East by Passage and Open Space On the West Staircase Date: 13.11.2024

Sd/-**Authorised Office** Bank of India



# SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED

Regd. Office - 301/302, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan, Goregaon East, Mumbai - 400063

Tel. - 022 42702525, Fax - 022 26853205, Email-info@shreepushkar.com, Website - www.shreepushkar.com, CIN - L24100MH1993PLC071376

### STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024 ₹ in Lakhs (except EPS)

							Ç =u	шо (охоорт ш. о)						
			Standalone							Consolidated				
			Quarter Ended		Half Yea	r Ended	Year Ended	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	
Sr.	Particulars	30/9/2024	30/6/2024	30/9/2023	30/9/2024	30/9/2023	31/3/2024	30/9/2024	30/6/2024	30/9/2023	30/9/2024	30/9/2023	31/3/2024	
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operation	10,985.62	11,699.86	11,372.80	22,685.48	22,429.29	49,479.64	17,845.29	19,759.30	18,807.29	37,604.59	36,550.30	73,690.68	
2	Net Profit/ (Loss) for the period	919.24	847.27	705.16	1,766.51	1,336.79	3,512.62	1,592.89	1,508.96	1,115.33	3,101.85	2,116.94	4,823.94	
	before Tax and Exceptional Items													
3	Net profit/(Loss) for the period	919.24	847.27	705.16	1,766.51	1,336.79	3,512.62	1,592.89	1,508.96	1,115.33	3,101.85	2,116.94	4,823.94	
	before Tax													
4	Net profit /(Loss) for the period	753.97	688.50	539.22	1,442.47	995.39	2,678.42	1,331.60	1,284.17	845.28	2,615.77	1,633.96	3,706.21	
	after Tax													
5	Total Comprehensive Income for the	751.42	686.32	537.60	1,437.74	992.47	2,668.47	1,328.57	1,281.65	843.30	2,610.22	1,630.41	3,694.61	
	period													
6	Equity Share Capital	3,233.77	3,162.59	3,162.59	3,233.77	3,162.59	3,162.59	3,233.77	3,162.59	3,162.59	3,233.77	3,162.59	3,162.59	
7	Other Equity						36,694.73						44,197.77	
	(excluding Revaluation Reserve)													
8	Earning Per Share													
	1. Basic	2.34	2.18	1.71	4.52	3.15	8.47	4.14	4.06	2.68	8.20	5.17	11.72	
	2. Diluted	2.34	2.16	1.71	4.51	3.15	8.45	4.13	4.04	2.68	8.17	5.17	11.69	

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange Website viz. www.bseindia.com & www. nseindia.com and on the Company's website www.shreepushkar.com

On behalf of the Board of Directors For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited

> **Punit Makharia** (Chairman & Managing Director) DIN: 01430764

Date: 13th November, 2024

**PUBLIC NOTICE** 

मागील वर्षात

तारीख संपलेले

संबंधित ३ महिने

३०.०९.२०२३

६६.५६५

( 28.833 )

(२१.१३३)

(२२.८५५)

(२२.८५५)

४३९.00

(५८.९३६)

मागील

३१.०३.२०२४

लेखापरिक्षित

(३३.0९५)

(49.902)

(४६.७१६)

(\$6.863)

839.00

(५८.९३६)

पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरि

(पुर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड

पकाण विद्यीयोग

(रु.लाखात

पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड

(पुर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड)

सीआयएन:एल५२१००एमएच१९८१पीएलसी३१२७४२ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०५, प्रायमस विझनेस पार्क, अंबिका नगर-२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट,

ठाणे-४००६०४, महाराष्ट्र, भारत. मोबा.:+९१-८२९१५२९९३४, ई-मेल:info@panachemodera.com, वेबसाईट:www.panabyte.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

चालु तिमाही

30.09.2028

६.३५१

६.३५१

४.७९३

839.00

(५८.९३६)

.. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वरं

वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.panabyte.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्य

संचालक मंडळाच्या सभेत नोंदपटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोक

बीएसईसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक

तपशील

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा

१ कार्यचलनातून एकूण उत्पन्न

विशेष साधारण बाबनंतर#)

विशेष साधारण बाबनंतर#)

(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

समभाग भांडवल

राखीव वगळून)

मूळ सौमिकृत

ठिकाण: ठाणे

करानंतर कालावधीकरिता निव्वळ

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पः

राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षि

ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित

उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी)

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)

(लेखापरीक्षित)

-१६,२६९.८

७,१८५.९

वर्षअखेर

39.03.7078

32,662.4

-१५,६२५.६१

-१५.६२५.६

-१५,६५८.५

१७,६५०.२१

-६,४०८.४

-६,४४१.३७

७,१८५.९

-८.९

१७,५९४.७

-६,४०८.०

-5.806.0

-६,४४०.८

- 4,840.78 - 84,766.46

This is to inform all concerned that Late Mr. Vijay Sayaji Lokhande was the Lawful vner of Flat No. 114, in B Wing, situated Society Known Sai Shakti A Building o-operative Housing Society Ltd., located at Shirdi Nagar, Navghar Road, Bhayandar (East), District Thane, Maharashtra 401105., after death of late Mr. Sayaji Vithal Lokhande vide Registered Release deed executed b other legal heirs of Late. Mr. Sayaji Lokhande in favour of Late Mr. Vijay Sayaji Lokhande. The **original share certificate** issued by the Society in respect of the above-mentioned property has been lost/ misplaced. A missing complaint regarding the aforementioned document has been lodged by legal heirs of Late.Mr. Vijay Sayaji Lokhande at the Navghar Police Station, Bhayandar East ander Missing Report No. 36437-2024 dated 11/11/2024. All banks, financia institutions, and any other persons or entities are hereby requested to notify my client or the undersigned counsel of any claims or objections regarding the rights, title, or interest in the above-mentioned property, including but not limited to claims by wa of sale, mortgage, gift, lien, inheritance, or otherwise, with sufficient proof of such claim within 14 days from the date of publication of this notice. Failure to do so within the stipulated period will be construed as an acknowledgment that no objections or claims exist over the property.

KARAN V. BHANUSHALI B.COM, LL.B ADVOCATE HIGH COURT No. 8-5, Sai Rajya, "B" Bldg C.H.S. Ltd. Shirdi Nagar, Bhayandar (E), Thane 401 105

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

CIN:L65990MH1983PLC030215 नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.स्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८

<u> २० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल</u>

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन २०१८ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात

आलेली ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई

लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या www.nseindia.com आणि

संपलेली तिमाही

30.09.2028

२९२७.0

(0.09

संपलेले अर्धवर्ष

३०.०९.२०२४

(८६.४८)

(0.03)

विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरित

(पुर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि.)

युनिट ३०१-३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३. ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

\*(ॲक्ट) २००२ (५४/२००२) अंतर्गत **मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओएफआयएन)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना

खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा

करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सद्र कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता \*(ॲक्ट) सद्र अधिनियमाच्या नियम ९

अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेर

येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मनप्पर**म

**होम फायनान्स लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे.

प्रतिभूत मालमत्तेच्या ई-लिलाव विक्री करिता जाहिर सूचना

अर्थी, सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फायन

ज्यावर हित केले आहे याबाबत

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०३. १ला मजला, गायत्री अपार्ट.. बी

विंग, काका ढाबाजवळ, पिसवली गाव, मलंग

रोड, कल्याण (पुर्व), ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६.

सीआयएन: युँ६५९२३केएल२०१०पीएलसी०३९१७९

सही /- (तिलोकचंद कोठारी)

डीआयएन:००४१३६२७

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

२९२७.०

संपलेली तिमाई

30.09.202

(902.88)

२९२७.०

(0.08)

Date: 11/11/2024

दर.: ०२२ - ६७४२४८ १५. Website

राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)

कंपनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

MANAPPURAM HOME

ऋण खाते/शाखा

धिरजकमार महेंटपताप सिंग बिंट धिरज

सिंग व धर्मेंद्र महंतपाल सिंग/

PU90PULONS000005005212 8

MO90HLLONS000005012300 / कल्याण

दिनांक: १४ नोव्हेंबर, २०२४, ठिकाण: कल्याण

UNITY Small

विकली जाईल.

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)

समभाग भांडवल

ब) सौमिकृत

ठिकाणः मुंबई दिनांकः १३.११.२०२४

## PUBLIC NOTICE

This is to inform all concerned that Mr. Vinod S. Bhanushali and Mrs. Manjula V. Bhanushali are the lawful owners of Wing D-1, Flat No. 201, on the second floor, situated in Sai Rajya "D" Cooperative Housing Society Ltd., located at Shirdi Nagar, Navghar Road, Bhayandar (East), District Thane, Maharashtra-401105. The following original agreements, along with the original share certificate issued by the Society, have been lost/misplaced: 1. First Original Agreement for Sale entered into between Mrs. Shreenath Construction (Builder/Vendor) and Mrs. Geneview M. D'Souza (Purchaser). 2. Second Original Agreement for Sale entered into between Mrs. Geneview M. D'Souza (Seller) and Mrs. Surendra R. Ail and Mrs. Indira S. Ail (Purchaser). 3. Third Original Agreement for Sale entered into between Mrs. Surendra R. Ail and Mrs. Indira S. Ail (Sellers) and Mrs. Suchita S. Jadhav (Purchaser). 4. Fourth Original Agreement for Sale entered into between Mrs. Suchita S. Jadhav (Seller) and Mr. Vinod S. Bhanushali and Mrs. Manjula V. Bhanushali and Mrs. Manjula V. Bhanushali and Mrs. Suchita S. Bhanushali and Mrs. Manjula V. Bhanushali and Mrs. Suchita Bhayandar (Mr. Vinod S. Bhanushali and Mrs. Manjula V. Bhanushali and Mrs. Suchita of Mrs. Suchita Bhayandar (Mr. Winsing Report No. 36409-2024 dated Mr. Vinod S. Bhanushali and Mrs. Manjula V. Bhanushali at the Navghar Police Station, Bhayandar East, under Missing Report No. 36409-2024 dated 11/11/2024. All banks, financial institutions, and any other persons or entities are hereby requested to notify my client or the undersigned counsel of any claims or objections regarding the rights, title, or interest in the above-mentioned property, including but not limited to claims by way of sain mortgage, gift, lien, inheritance, or otherwise, with sufficient proof of such claim, within 14 days from the date of publication of this notice. Failure to do so within the stipulated period will be construed as an acknowledgment that no objections or claims exist over the property. ver the property.

KARAN V. BHANUSHALI B.COM, LL.E ADVOCATE HIGH COURT No. 8-5, Sai Rajya, "B" Bldg C.H.S. Ltd.

#### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that Mr. Rakesh

ntitled of the premises viz. Industrial Unit No 317 and Industrial Unit No 318. Third floor ardhaman Industrial Premises Co-operative ociety Ltd. Rehind Petrol Pump. S. V. Boad ndustrial Unit No.317 and Industrial Unit o.318 shall hereinafter collectively be referr to as "the said Premises") and also holding shares therein. That the said Mr. Rakesh R. Shar ave lost/misplaced the Original Partnership eed of M/s. R. Sandeep and Original Share ertificate in respect of Industrial Unit No.318 All person having any claim, right, title and erest against or to the said Unit or the share respect thereof or any part thereof either by ay of mortgage, sale, gift, inheritanc agreement, lease, lien, charge, trust aintenance, easement, possession or by irtue of any testamentary or non-testamentar locument/s or by virtue of succession doption, any suit, litigation, dispute, decree rder, injunction, restriction, covenants tatutory order, notice/award, notification of otherwise howsoever, are hereby called upor nd required to make the same known in writing with due evidence and detailed particulars hereof at our office at 101. Shree Vallabh esidency, Daulat Nagar, Road No.3, Borivli (E), Mumbai 400 066, within 15 days from the date publication of this Notice by Registered Post

Shah is seized & possessed and/or sufficientl

Place: Mumbai (SHARMA & ASSOCIATES)
Date : 14/11/2024 Advocates & Solicitors

A.D., failing which, such claim, if any, shall be

eemed to have been waived and/or abandoned

Society Ltd. situated Near Dalmia College off. S. V. Road, Malad (W), Mumbai-400064 in the name of Shri. Mayank K.Shukla has been reported lost/misplaced and an society for issue of duplicate share

The society hereby invites claims of objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no claims/ objections are received during this period the society shall be free to issue duplicate

Date: 14/11/2024

For and on behalf of Krishna Residency Sd/-

Shirdi Nagar, Bhayandar (E), Thane 401 105 Place: Mumbai

> **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that Share certificate

no. 95, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos from 471 to 475 of Krishna Residency ABC Co-operative Housing application has been made by them to the certificate.

मागणी सूचना दिनांक

व थकबाकी रक्कम

१८.०५.२०२१ व

₹.९,७८,१९९/-

सही/- प्राधिकृत अधिकारी, मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

दिनांक

97.99.7078

ABC Co-operative Housing Society Ltd. (Hon. Secretary)

एकूण उत्पन्न

अ) मूलभूत

१ एकूण उत्पन्न

ठिकाण : मुंबई दिनांक : १३.११.२०२४

निव्वळ नफा/(तोटा)

करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपूर्व निव्वळ नफा/(तोटा)

३ अपवादात्मक बाबी - लाभ (तोटा

बाबीपश्चात निञ्चळ नफा/(तोटा)

६ एकण सर्वसमावेशक उत्पन्न (करपञ्चात)

प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिशेअर रु. १०/-)

उत्पन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबीपूर्व

करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपूर्व

करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपश्चात निव्वळ नफा/(तोटा)

५ करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(प्रत्येकी रु. १०/-) (अवार्षिकीकृत

NITCO

दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

७,१३८.३५

-४,३५२.००

-४,३५२.००

-8,344.28

७,१८५.९०

<u>स्थायी माहितीशी संबंधित</u> महत्त्वाची आकडेव

तिमाहीअखे

७,०४७.५२

-४,३५१.९

-8.348.90

-४,३५१.९०

वरील विनीय निष्कर्षांचे संचालक मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलोकन करण्यात आले होते व तत्परचात कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच १३.११.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली.कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सप्टेंबर ३०,२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकां वरील अलेखापरीक्षित विनीय निष्कर्षांचे मर्यादित पुरावलोकन केले आहे.

वेबसाइटस अनुक्रमें www.bseindia.com वर www.nseindia.com तसेच कंपनीची वेबसाइट www.nitco.in वरही उपलब्ध आहे

वरील विवरण हे सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायसेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्ट तिमाही व सहामाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही व सहामाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप बीएसई व एनएसईच्ट

६,७४७.४६

१,१३०.३९

-३,४६०.९२

-३,४६०.९

-3,849.6

७,१८५.९०

६,६९३.५३

-४,३३२.१

१,१३०.३९

-3.208.65

–३,२०१.७६

र्यालय : ३/ए, रेकोंडो कम्पाऊंड, सुत्रम काळू अहिरे मार्ग, ग्लंबसो, बरळी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००३० दूर. क्र. : ०२२-२५७७२८००/२५७७२७९० ईं-मेल : <u>investorgrievances@nitco.in</u> वेबसाइट : <u>www.nitco.in</u> सीआयएन : L26920MH1966PLC016547

(अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित)

-3,858.6

-3888.6

-३,१६४.७

-3,860.8

७,१८५.९०

८,२३३.४७

-३,१६४.६

-3.858.51

-३,१६४.६४

८,२३५.८२ १३,८८५.८१

-८,९४३.३१

१,१३०.३९

-७,८१२.९२

-७८१२.९

-७,८१६.१०

७,१८५.९०

-80.01

अलेखापरीक्षित)

१३,७४१.०४

-८,६८४.०

१,१३०.३९

-6.443.61

-७,५५३.६६

# एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८. दूर.क्र.:०२२-६६६२५६०२, ६६६२५६०४,

निटको लिमिटेड करित

विवेक तलव अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

फॅक्स: ७२२-६६६२५६७५, ई-मेल: vakilgroup@gmail.com वेबसाईट: www.elcidinvestments.com

30 सप्टेंबर. २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

एकमेव एकत्रित संपलेली संपलेली संपलेले संपलेली संपलेली संपलेले तिमाही तिमाही अर्धवर्ष तिमाही अर्धवर्ष तपशील 30.09.7078 30.09.7073 30.09.2028 30.09.2028 30.09.7073 30.09.202 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न 3486.29 १५४२.८५ १४९७४.७९ ५६३४.६६ २२५७.२६ 23366.04 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण ३५३५.९१ १५११.८१ १४८५१.५१ ५५४८.६० २२०१.६९ २३२०४.५९ करापुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण 3434.88 १५११.८१ १४८५१.५१ 4486.80 २२०१.६९ 23208.49 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण २८०७.०५ ११३४.८० ११५२२.५१ ४३४७.४२ १५५६.४० १७९४२.१० कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) १०९२८७.५१ (43379.89)१२८६६४.१९ १५६७६४.४0 १८४०९७.८० समभाग भांडवल 20.00 20.00 मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) ५७६१.२६ २१७३.७१ 992.30

**टिप:** १. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.elcidinvestments.com <sub>ठिकाण : मुंबई</sub> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस लिमिटेडकरिता सही/-वरूण वकील

८९७१.06

संचालक दिनांक: १४.११.२०२४ डीआयएन:0१८८०७५९

### बँक लिमिटेड, (पूर्वीची पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लि., दि.२५.०१.२०२२ रोजी भारत सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. सोबत विलीन आणि नाव देण्यात आली आहे) चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी आहेत आणि कायद्याच्या कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये प्राप्त हाराअंतर्गत, यादारे सर्वसाधारणपूर्ण लोकांना सचना देण्यात येते की खाली नुमद केलेल्या मालमनेची थकबाकी वसली करण्यासाठी थ्रॉनलाइन ई-लिलाव दारे विकी केर्ल जाईल. खाली नमूद केलेल्या इतर अटींव्यतिरिक्त मालमत्ता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जे काही आहे ते आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय नाही या आधारावर बोली सादर निरीक्षणाची मालमत्तेच्याई- राखीव इसारा रक्षम देव कर्जदार/सह- मागणी सचनेनसार

र्गालयः सेंट्रम हाऊस, सीएसटी रोड, विद्यानगरी मार्ग, कलीना, सांताकुञ्ज (पुर्व), मुंबई-४०००९८.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

अ क्र		मागणा सूचननुसार प्रतिभूत कर्जाची रक्कम (रु. मध्ये रक्कम)	मालमत्तेचे वर्णन	करण्याची अंतिम तारीख	तारीख आणि वेळ	लिलावाची तारीख आणि वेळ	रिखाव किंमत (रु. मध्ये)	(रु. मध्ये)
8	मे. बाल लॉजिस्टिक्स (श्री.तेर्जिदर सिंग)	रू १,३५,५५,३१८.७० (रूपये एक कोटी पस्तीस लाख पंचावन्न हजार तीनशे अठरा आणि पैसे सत्तर फक्त).	फ्लॅटक्र.६०३, मोजमाप क्षेत्र ६६.९१ चौ. मी. बिल्ट अप क्षेत्र, ६व्या मजल्यावर, भोलेनाथरेसिड्नेसी इमारत, सीटीएसक्र.४९१ गाव - वाढवली तालुका - कुर्ली, प्लॉट क्र.१९९, कलेक्ट्स कॉलनी चेब्र् मुंबई - ४०००७४, महाराष्ट्र	१६.१२.२०२४	दि. २७.११.२०२४ स.११.००ते दु.२.०० आणि दि. ०९.१२.२०२४ स.११.००ते दु.२.००	दि. १९.१२.२०२४ रोजी स.११.३० ते दु.१.००	रु. १,२५,००,००० (रूपये एक कोटी पंचवीस लाख फक्त)	रू. १२,५०,०००/- (रूपये बारा लाख पन्नास हजार फक्त)
2	मे. सत्यदीप क्रिएशन्स (मालक श्री. दिपचंद हलदर)	रू.२७,३४,३८०.६३ (रूपये सत्तावीस लाख एकोणचाळीस हजार तीनशे ऐंशी आणि पैसे त्रेसष्टफक्त).	फ्लॅट क्र.२०४, दुसरा मजला, विंग ए/२, सोमेश्वर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसाबटी लि., खामदेव नगर सी.टी.एस.क्र.१८१, (भाग), गाव धारावी, दिव - धारावी जी उत्तर प्रभाग धारावी जि - मुंबई - ४०००१७	१६.१२.२०२४	दि.२८.११.२०२४ स.११.०० ते दु.२.०० आणि दि. १०.१२.२०२४ स.११.०० ते दु.२.००	दि. २०.१२.२०२४ रोजी स.११.३० ते दु.१.००	रु. ४०,००,००० (रूपये चाळीस लाख फक्त)	रु. ४,००,०००/- (रूपये चार लाख फन्नत)
æ	श्री. करूणाशंकर दिक्षित	रू १९,४९,७३७.४० (रूपये एकोणीस लाख एकोणपन्नास हजार सातशे सदतीस आणि पैसे चाळीस फक्त).	पलॅटक.४०१, चौथा मजला, इमारत डी- २, ममता नगर को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लि., दत्त मंदिराजवळ, कि. क.१७९/२, १८०/३ आणि १८०/४ (भाग), बेऑरंगसीटीएसक.१८६० आणि १८६१, सी - ब्लॉक, शहाड (प्) उल्हासनगर-४२१००३	१६.१२.२०२४	द्धि २७.११.२०२४ स.११.०० ते दु.२.०० आणि द्धि०९.१२.२०२४ स.११.०० ते दु.२.००	दि. १९.१२.२०२४ रोजी स.११.३० ते दु.१.००	रु. १५,००,००० (रूपये पंधरा लाख फक्त)	रु. १,५०,०००/- (रूपये एक लाख पन्नास हजार फक्त)
8	श्री. रिंकू सिंग	रू.२८,१७,४१७.५२ (रूपये अञ्चानीस लाख सतरा हजार चारशे सत्त्याण्णव आणि पैसे बावन्न फक्त).	फ्लॅट क्र. ११०६, ११ वा मजला, बी-८, रौनक सिटी सेक्टर २, डॉन बॉस्को जवळ, कत्याण पश्चिम, जि. ठाणे, मोजमाप, ३५९ चौरस फूट कार्पेट (५३८ चौ. फूट बिल्ट- अप)	१६.१२.२०२४	दि.२८.११.२०२४ स.११.०० ते दु.२.०० आणि दि. १०.१२.२०२४ स.११.०० ते दु.२.००	दि. २०.१२.२०२४ रोजी स.११.३० ते दु.१.००	रु. २७,००,००० (रूपये सत्तावीस लाख फक्त)	रु. २,७०,०००/- (रूपये दोन लाख सत्तर हजार फक्त)
-	1	I.			I.			

ई-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती:-

मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही आणि विक्री ही यनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने सरक्षित कर्जदार म्हणन पष्टीकरणाच्या अधीन आहे. मालमत्तेची 🍓 कर्स आहे <mark>बेचे आहे आणि बसे आहे बे आहें आणि बसे आहे सतेच कोणत्याही आचाराशियाव आहे</mark> याद काठोकरण विक्री केली जाईल. बैंकेच्या मान्यताप्राप्त सेवा प्रदात्यामार्फत में. अर्का ईमार्ट प्रा.लि. - www.auctionbazaar.com वेब पोर्टलवर ई-लिलाव ऑनलाइन आयोजित केला जाईल

ई-लिलाव निविदा दस्तऐवज ज्यात ऑनलाइन ई-लिलाव बोली फॉर्म, घोषणा, आणि ऑनलाइन लिलाव विक्रीच्या सामान्य अटी व शर्ती www.auctionbazaar.com वर उपल

बोलीदारांकडे वैध ईमेल आयडी असेल (इच्छित बोलीदारांसाठी ई-मेल आयडी आवश्यक आहे कारण सर्व संबंधित माहिती आणि मे. अर्का ईमार्ट प्रा.लि. (auctionbazaar.com द्वारे आयडी आणि पासवर्डचे वाटप ई-मेल द्वारे कळवले जाऊ शकते.)

. सभाव्य पात्र बोलीदार **मे. अर्का ईमार्ट ग्रा.लि., ७-१- २८/१/ए/१, पार्क ॲव्हेन्यू १, अमीरपेट सिकंदराबाद, तेलंगणा ५०००१६ भारत** कडून ई-लिलावावर ऑनल प्रशिक्षणाचा लाभ येक शकतात. वेबसाइट www.auctionbazaar.com, हेल्प लाईन क्र. +९१-८३७०९६९६९६,+९१-९६०३७६६९९, ईमेल-आवडी:-contact@auctionbazaar.com, support@auctionbazaar.com. ई-लिलावाच्या तारखेपूर्वी. अधिकृत अधिकारी/बैंक किंवा मे. अर्का ईमार्ट प्रायव्हेट लिमिटेड (auctionbazaar.com) कोणत्याही इंटरनेट नेटवर्क समस्या /पॉवर फेल्यअर/इतर तांत्रिक त्रटी /अपयश इ. अशा आकस्मिक परिस्थितीसाठी जबाबदार धरले जाईल. ई-लिलाव इव्हेंटमध्ये यशस्वीपणे सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी तात्रिकदृष्ट्या पुरेशा पॉवर बॅक-अप इत्यादीसह सुसज्ज असल्याची खात्री करावी

६) इसारा रक्कम ठेव **(इरठे) आरटीबीएस/एनईएफटी** फंड ट्रॉन्सफरद्वारे **चालू खाते क्र.०२६८८९३००००२१२२** वर जमा केले जाईल, **बँकेचे नाव: येस बँक लिमिटेड, शाखा: कलानगर**, **बृहन्मुंबई, लाभार्थीचे नाव: युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, आयएफएससी कोड : वायईएस ००००२६८**. कृपया लक्षात घ्या की चेक/डिमांड ड्राफ्ट इस्टे कडे स्वीकारला जाए

राखीव किंमतीखालील आणि/किंवा इरठे रकमेशिवाय बोली स्वीकारल्या जाणार नाहीत. बोलीदार त्यांची पुढील **बोली रक्कम र.१००००/- (रुपये फक्त दहा हजार)** च्या पटीत सुध

यशस्वी बोली लावणाऱ्याने विक्री किमतीच्या २५%, (देय केलेल्या इरठेसह), त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या नंतर जमा करणे आवश्यक आहे आणि देय खरेर्द

किंमतीची शिक्षक रक्कम म्हणजे विक्री किंमतीच्या ७५% प्रतिभृत धनकोने विक्रीची पुष्टी केल्याच्या १५ व्या दिवशी जमा करेल टीडीएस लागू होईल. जर यशस्वी बोलीदार वर म्हटल्याप्रमाणे विक्री किंमत जमा करण्यात अयशस्वी ठरला, तर इरठेसह सर्व ठेवी कोणत्याही पुढील सूचनेशिवाय जप्न केल्या जातील. तथापि, शिक्षक ७५% भूरण्यासाठी पुढील वाजवी कालावधी वाढविण्यास परवानगी दिली जाऊ शकते आणि ती अधिकृत अधिकान्याच्या विवेकबुद्धीनुसार असेल. १०) प्रक्रियेनुसार ईं-लिलाव बंद झाल्यानंतर, अयशस्वी बोलीदारांची इरठे रक्कम व्याजाशिवाय परत केली जाईल

११) प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील त्याच्या/तिच्या उत्तम ज्ञान, विश्वास आणि नोंदीनुसार नमूद केले आहेत. कोणत्याही त्रूटी, चूकीचे विधान किंवा वगळणे इत्यादीसाठी अधिकृत १२) अधोस्वाक्षरी केलेल्या अधिकत अधिकार्याला कोणतीही पूर्वसचना न देता किंवा कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री स्थगित करणे / पढ़े ढ़कलणे

्रक्रुकार विकास के जिस्के जिसके के जिसके के किया कि किया कि किया के किया के किया किया किया किया किया किया किया इक्का किया विक्रीच्या कीणत्याही अर्दी व शतींमध्ये बदल करण्याचा पूर्ण अधिकार आणि विवेककुदाओं आहे. १३) बोलीदारांनी मालमतेवरील शुल्क/भाराबाबत विचारपूर्वक चौकशी केली पाहिजे आणि त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी मालमतेचे शीर्षक, व्यासी, दर्जा याबदल स्वतःचे समाधान केल पाहिजे. ऑनलाइन बोली साँदर केल्यानंतर शुल्क, मालमत्तेवरील भार आणि इतर बाबी इत्यादींबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा मान्य केला जाणार नाही.

१४) कोणतीही थकबाकी, कर, वैधानिक किंवा अन्यथा मालमत्तेच्या विक्रीवरील मद्रांक शुल्क/नोंदणी शुल्कासह शुल्क हे केवळ खरेदीदारानेच वहन केले पाहिजेत. १५) अधिक तपशिलासाठी संपर्कः कु. अनिता क्षेत्रा कोळी - प्राधिकृत अधिकारी, मोना क्र. १९१९८५०४८५ आणि श्री. जसबीर सिंग मटा - मोनाईल क्र.९९३०३६८८४२ आणि युनिटी स्मॉल फायनात्म बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारी वर नमूद केलेल्या पत्त्यावर. १६) विक्री प्रमाणपत्र संपूर्ण विक्री रक्रमेच्या प्राप्तीनंतर जारी केले जाईल आणि स्थावर मालमतेचा ताबा त्याच्या १५ दिवसांनंतर वितरीत केला जाईल आणि विक्री प्रमाणपत्राची नोंदणी (आवस्यक असल्यास)

प्राधिकत अधिकाऱ्याची पूर्व नियक्ती आणि नंतर पृष्टीकरणासह केली जाईल. पढे. केवळ खरेदीदाराच्या नावाने विक्री प्रमाणपत्र आणि इतर कोणत्याही नावाने जारी केले जाणार नाही. १७) सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड ऍनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत विहित नियम/शर्तींच्या अधीन असेल, कर्जदार

जमीनदारांना याद्वारे सरफायसी नियम, २००२ आणि नियम ८ आणि ९ अंतर्गत वैधानिक विक्री सचना देण्यात आली आहे. लिलावाची सूचना बँकेच्या वेबसाईटवर पाहता येईल- https://theunitybank.com/regulatory-disclosures.html

ठिकाण : मुंबई दिनांक: १४.११.२०२४

# Alkem Laboratories Limited

Regd. Office: Alkem House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 CIN: L00305MH1973PLC174201

# Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Six months ended 30 September 2024

			(< In IV	fillion except p	er snare data)
Sr.		Quarter	Six months	Quarter	Year
No.	Particulars Particulars	ended	ended	ended	ended
INO	T di dodda 3	30.09.2024	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	34,146.7	64,464.9	34,401.7	1,26,675.8
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	7,802.6	13,996.2	7,057.0	21,446.2
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	7,802.6	13,996.2	6,480.4	20,231.3
4	Net Profit for the period after tax (after exceptional items) attributable to the owners of the Company	6,886.4	12,338.0	6,205.2	17,957.7
5	Total Comprehensive Income for the period attributable to the owners of the Company	6,954.9	12,450.6	6,317.0	18,164.2
6	Paid-up equity Share Capital (Face Value per Share: ₹ 2 )	239.1	239.1	239.1	239.1
7	Other Equity				1,02,881.5
8	Earnings Per Share (not annualised)				
	a Basic (in ₹):	57.60	103.20	51.90	150.19
	b Diluted (in ₹):	57.60	103.20	51.90	150.19

# Notes:

Key numbers of Standalone Financial Results

a. Total Income from Operations	28,719.7	53,720.7	26,345.9	97,477.2
b. Profit Before Tax	7,676.7	14,086.1	6,387.2	18,810.3
c. Profit After Tax	6,975.8	12,808.3	6,465.1	17,471.5

The above unaudited consolidated financial results of the Group were reviewed and recommended by the Audit Committee on 12 November 2024 and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 13 November 2024. The auditors have issued an unmodified review report on the financial results for the quarter and six months ended 30 September 2024.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company website viz. www.alkemlabs.com

> By Order of the Board For Alkem Laboratories Limited

> > B. N. Singh **Executive Chairman** DIN: 00760310

Place: Mumbai

(प्राधिकृत अधिकारी), युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

Date: 13 November 2024